

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना उपलब्ध होणाऱ्या ५% पेसा अबंध निधीमधून “भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतर्गत अंगणवाडीमध्ये आहार तयार करण्यासाठी एक महिला स्वयंपाकीचे मानधन अदा करणे” ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक:पेसाअ-२०१६/प्र.क्र. २८८/का-१७.

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,

मंत्रालय विस्तार इमारत, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १४ ऑक्टोबर, २०१६.

वाचा :-

१. शासन निर्णय क्रमांक:पेसा २०१५/प्र.क्र.१९/का-१७, दि.२१/०४/२०१५.
२. शासन शुध्दीपत्रक क्रमांक:पेसा २०१५/प्र.क्र.१९/का-१७, दि.२०/०२/२०१६.
३. शासन निर्णय क्रमांक: आविवि-२०१५/प्र.क्र.७८/का-८, दि.१८/११/२०१५
४. शासन निर्णय क्रमांक: आविवि-२०१६/प्र.क्र.६६/का-८, दि.०२/०८/२०१६
५. शासन निर्णय क्रमांक: आविवि-२०१६/प्र.क्र.८३/का-८, दि.०५/०८/२०१६

शासन परिपत्रक :-

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी उपयोजनेतर्गत ५% निधी थेट देण्याचा (पेसा ग्रामपंचायतींना ५ % थेट निधी योजना) शासन निर्णय दिनांक २१.०४.२०१५ अन्वये निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये सदरचा निधी (१) पायाभूत सुविधा (२) पेसा व वनहक्क अंमलबजावणी (३) स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व अनुषंगिक विषय (४) वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन व वन उपजिविका यासाठी विनीयोगात आणण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. संदर्भाधीन क्र.३, ४ व ५ च्या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतर्गत गरोदर स्त्री व स्तनदा मातांना एक वेळ आहार तसेच ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंडी/केळी देण्यात येते. अंगणवाडी अंतर्गत सदर आहार तयार करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना एक महिला स्वयंपाकी उपलब्ध करून देणे व तिचे मानधन हे ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिलेल्या ५% अबंध निधीमधून अदा करण्याबाबतची चर्चा दि.३ सप्टेंबर, २०१६ रोजी यशदा, पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली.

२. त्यानुषंगाने राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना “भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अंगणवाडीमध्ये आहार तयार करण्यासाठी एक महिला स्वयंपाकीचे मानधन अदा करणे” ही सुविधा संदर्भाकित शासन निर्णय दि.२१ एप्रिल, २०१५ च्या परिशिष्टातील मार्गदर्शक सूचना क्र.५ मधील अबंध निधीच्या खर्चासाठी अनुज्ञेय बाबींमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.

३. सदर योजनेंतर्गत लाभार्थी गरोदर स्त्री व स्तनदा मातेसाठी एक वेळ आहार तयार करणे व ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंडी उकडणे इत्यादी अनुषंगिक कामासाठी दरदिवशी २ तास इतक्या कालावधीकरीता प्रत्येक अंगणवाडी अंतर्गत एका महिला स्वयंपाकीची नेमणूक ग्रामसभेच्या सहमतीने आहार समितीकडून करण्यात यावी. त्यासाठी सदर महिला स्वयंपाकीस दरमहा रु.१०००/- इतक्या मानधनाचा खर्च अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या ५% अबंध निधीमधून करण्यात यावा.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१४१७५७२०१४२४ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रभाकर गावडे)

उपसचिव, आदिवासी विकास

प्रत,

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.मंत्री (महिला व बाल विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा.मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा.मंत्री (अन्न व नागरी पुरवठा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ८) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

- १) सर्व मा. संसद सदस्य,
- १०) सर्व मा. विधानसभा /विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ.
- ११) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- १२) अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १८) सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय, मुंबई
- १९) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
- २०) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- २१) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.
- २२) महासंचालक, राजमाता जिजाऊ पोषण मिशन, नवी मुंबई.
- २३) आयुक्त, कुटुंब कल्याण, मंत्रालय, मुंबई.
- २४) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
- २५) संचालक, सार्वजनिक आरोग्य संचालनालय, मुंबई.
- २६) सर्व विभागीय आयुक्त
- २७) जिल्हाधिकारी, ठाणे/पालघर/नाशिक/धुळे/नंदूरबार/ जळगाव/अहमदनगर/
पुणे/नांदेड/यवतमाळ/अमरावती/गडचिरोली/चंद्रपूर.
- २८) युनिसेफ राज्यप्रमुख, मुंबई.
- २९) स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी
- ३०) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे/पालघर/नाशिक/धुळे/नंदूरबार/
जळगाव/अहमदनगर/ पुणे/नांदेड/यवतमाळ/अमरावती/गडचिरोली/चंद्रपूर. सर्व
- ३१) अपर आयुक्त, आदिवासी विकास
- ३२) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
- ३३) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प (संबंधित जिल्हे)
- ३४) सह संचालक, माहिती व प्रसिध्दी संचालनालय, मुंबई.
- ३५) सह संचालक, आरोग्य संचालनालय, मुंबई.
- ३६) सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

- ३७) उप मुख्य कार्यकारी अधिकारी, बाल कल्याण, जिल्हा परिषद, ठाणे/पालघर/नाशिक/
धुळे/नंदूरबार/जळगाव/अहमदनगर/पुणे/नांदेड/यवतमाळ/अमरावती/गडचिरोली/चंद्रपूर
- ३८) जिल्हा कोषागार अधिकारी (संबंधित जिल्हे)
- ३९) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- ४०) महालेखापाल (लेखापरिक्षा), मुंबई/नागपूर.
- ४१) वित्त विभाग (व्यय -१४), मंत्रालय, मुंबई -३२
- ४२) सर्व सहसचिव /उपसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४३) सर्व अवर सचिव /कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४४) निवड नस्ती, कार्यासन-१७
